MKVENTURES CAPITAL LIMITED

CIN: L17100MH1991PLC059848

Regd Off: Express Towers, 11th Floor, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai – 400 021 Email: info@mkventurescapital.com | Tel: +91 22 6267 3701 | Website: https://mkventurescapital.com/

Date: September 10, 2025

The Manager, Dept. of Corporate Services, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

Ref.: Scrip Code: 514238

Dear Sir/Madam

Sub: Newspaper Advertisement for Special window for Re-lodgement of Transfer requests of physical shares

In compliance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, MK Ventures Capital Limited has opened a special window for the re-lodgement of transfer requests for physical shares.

Shareholders who have previously submitted transfer requests that were rejected or returned are requested to re-submit their transfer requests during this special window period.

The special window will be open from July 07, 2025 to January 6, 2026.

Please find enclosed herewith the copies of advertisements published in Financial Express and Pratahkal on September 10, 2025 for Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025.

This information is also being uploaded on the Company's website at www.info@mkventurescapital.com

Yours faithfully For MKVentures Capital Limited

Sanket Rathi Company Secretary & Compliance Officer

Date: September 10, 2025

Place: Mumbai

Encl: a/a

0

ROYAL STA



Mr. Nitin Gadkari, Hon'ble Union Minister of Road Transport & Highways,

Mr. Kamran Rizvi, Secretary, Ministry of Heavy Industries, Government of India Mr. Shailesh Chandra, President, SIAM and Managing Director, Tata Motors Passenger Vehicles Ltd. and Tata Passenger Electric Mobility Ltd. Mr. Shenu Agarwal, Vice President, SIAM and Managing Director & CEO,

Mr. S. Sandilya, Past President SIAM and Chairman Emeritus, Eicher Group Ms. Shradha Suri Marwah, President, ACMA and Chairperson & Managing

Mr. H. D. Kumaraswamy, Hon'ble Union Minister of Heavy Industries and Steel, Government of India

Mr. Sudhakar Dalela, Secretary (ER), Ministry of External Affairs, Government of India

Mr. Unsoo Kim, Managing Director & CEO, Hyundai Motor India Ltd Mr. Sri Subramanian, Global Head of GenAl for Automotive, NVIDIA

Dr. Christopher Borroni-Bird, Founder, Afreecar, USA Mr. Andreas Tschiesner, Senior Partner, McKinsey & Company,

Ministry of Commerce & Industry

Industry, Government of India

Mr. K. N. Radhakrishnan, Chairman, SIAM Two-Wheeler CEOs Council and Director & CEO, TVS Motor Company

Steering Committee on Advancing Local value-add & Exports (SCALE)

Mr. Rajesh Agrawal, Special Secretary, Ministry of Commerce and

Mr. Tarun Kapoor, Adviser to Hon'ble Prime Minister, Government of India

Mr. Amit V. Gupta, Senior Partner, McKinsey & Company

Dr. Pawan Goenka, Past President SIAM and Chairman,

Watching Nepal closely: India

SHUBHAJIT ROY New Delhi, September 9

UNPRECEDENTED SCENES of top leaders being beaten on the streets and government buildings being burnt by protesters unfolded in Kathmandu, a worried Delhi on Tuesday said that it was observing the developments in Nepal and expressed hope that restraint would be exercised and all issues addressed "through peaceful means and dialogue".

India also later issued a travel advisory asking its "citizens presently in Nepal" to "shelter in their current places of residence" and "avoid going out onto the streets".

"We are closely monitoring the developments in Nepal since Monday and are deeply saddened by the loss of many young lives. Our thoughts and prayers are with the families of the deceased. We also wish speedy recovery for those who were injured," the MEA said in a statement.

This was the first statement from the government on the latest situation in the neighbouring country, issued hours before Nepal PM K P Sharma Oli resigned amid the first largescale protests there in the past two decades that has led to at least 19 protesters being



A protester wearing a policeman flak jacket and carrying a shield shouts slogans at the Singha Durbar, the seat of the Nepal government's various ministries and offices, during a protest against corruption and a ban on social media, in Kathmandu on Tuesday

On Tuesday, the Nepalese army was deployed in Kathmandu as the protesters, under the banner of "Gen Z", attacked senior leaders on the streets in the protests that primarily targeted "rampant corruption".

"As a close friend and neighbour, we hope that all concerned will exercise restraint and address any

and dialogue," the MEA said. "We have also taken note that authorities have imposed curfew in Kathmandu and several other cities of Nepal. Indian nationals in Nepal are advised to exercise caution and adhere to the steps and guidelines issued by the Nepali authorities," it said.

In a separate travel advisory issued later, the MEA said, "In

killed allegedly in police firing. issues through peaceful means view of the developing situation in Nepal, Indian citizens are advised to defer travel there until the situation has stabilised. Indian citizens presently in Nepal are advised to shelter in their current places of residence, avoid going out

onto the streets and exercise all

due caution. They are also

advised to follow local safety

advisories from Nepal authori-

ties as well as the Embassy of

India in Kathmandu."

In case of any assistance required, the advisory said the Indian Embassy can be reached on "the following helpline numbers: +977-9808602881 +977-9810326134 (WhatsApp call also)".

Before the protests broke out, New Delhi was preparing for a visit this month, possibly on September 16, by Nepal PM Oli — his first since returning to power in July 2024. Foreign secretary Vikram Misri had visited Nepal in mid-August to prepare the groundwork for the visit.

But, with the situation changing rapidly within weeks, sources in the establishment said the protests and anger showed Nepal's political leaders had "lost touch with the youth", and that the largescale unemployment and a sense of political entitlement had created "a lot of anger".

The social media ban by the Nepal government "reeked of arrogance" and the "ultimate self-goal" was the police firing on protesters, killing young people aged between 15 and 30, the sources said."That was the last nail on the coffin and people came out on the streets and went after the politicians," the sources said.

though flashing an impish smile, he offered the most rou-

tine answer: "If the preparations are good, we would have a good tournament. The preparations have been good. We came here early, had good nets and looked in good shape." Then he summoned the wellworn cliché: "T20 is a fast game. No one is a favourite."

Charith Asalanka (right) are also seen

SANDIP G

Dubai, September 9

told you? I didn't hear!"

the tournament?

BURIED IN PEELS of laughter,

Suryakumar Yadav posed a

counter-question: *Kisne bola?*

Maine toh nahin suna! "Who

les too. The question, in effect,

was this: "Are India the

outright favourites to win

Gathering his poise, even

The floor rolled in chuck-

The supremacy of India has been the predominant theme in the prelude to the series. While the Indian captain, having tasted only four defeats in 22 games, did not boast about the bleeding obvious of his group's utter domination in the last two years, he acted like one, with the relaxed authority of a leader who knows his well-drilled troop is primed for the battle and storms in the desert, who could on most days laugh their ways to victo-

ries. Most members of his side are returning from a welcome break, even the Test regulars such as Jasprit Bumrah and Shubman Gill had sufficient succour to refresh themselves after the gruelling tour to England. The rest, Sanju Samson aside, who was busy breaking roofs of the Greenfield Stadium in the Kerala Cricket League, had

India's captain Suryakumar Yadav (centre) addresses the media during the unveiling of the Asia

SKY aura takes centre stage

Cup 2025 trophy, in Dubai. Afghanistan's captain Rashid Khan (left) and Sri Lanka's captain

but featured in scant games after the IPL.

There are no injury woes or fitness and form concerns; this is the closest to India's

first-choice eleven, even though a parallel eleven of discards could form an equally compelling eleven on paper. Suryakumar could, thus, afford to find the funnier side in every question posed to him. Life as captain is as sunny as the Dubai sun.

At the start of the interaction, he was asked about the heat in Dubai, he pretended to shiver and ran his palms over his hands, and playfully replied: "I think it's pleasant. I am not feeling the heat." He provided more spontaneous comedy than any of the recent Bollywood movies. Compliments on his hair-cut were frivolously brushed aside. As

were suggestions of change in the team: "Why should we, when everything is working?"

A smile always played on his lips. Like when he was asked about the part-time bowlers in his side, including himself, he turned to Sri Lanka captain Charith Asalanka, on the neighbouring chair and told him: "I

don't game when I

innocuous off-breaks in the last over contained Sri Lanka and stretched the match to the Super Over, where India won.

the series

The question: "Will Sanju be in the eleven?" Putting on a straight face, he answered: "Sir, I will message you the playing

He offered assurance: "We will take good care of him. Don't worry, we will make the correct decision tomorrow.'

Laughter shook the hall.

FMCG majors keeping track of current affairs PRESS TRUST OF INDIA Firms such as Dabur, ical turmoil there. have faced a similar situa-

New Delhi, September 9

INDIAN FMCG COMPANIES. which have substantial investments and presence in Nepal, are closely watching the political development in the Himalayan country.

Leading Indian FMCG companies, including Dabur, Britannia, Marico, Patanjali, ITC, and Reliance Consumer have a significant presence in Nepal. Most of them operate through their local distributors or partnerships.

Some of the FMCG companies as Dabur, ITC (through Surya Nepal), Britannia, etc, have their manufacturing operations in Nepal. Companies such as Reliance Consumer have a partnership with Chaudhary Group for local manufacturing and distribution.

Chaudhary Group (CG), Nepal's largest multinational conglomerate, has recently also entered into a formal joint venture agreement with the Indian food company Bikaji Foods also.

An industry executive,

For MKVentures Capital Limited

International Travel House Limited

Abhishek Chawla

Company Secretary

Company Secretary & Compliance Officer

Sd/-

Mr. Sanket Rathi

Membership No.69119

MKVentures Capital Limited CIN: L17100MH1991PLC059848

Registered office: Express Towers, 11th floor, Nariman point, Mumbai-40002 Email: info@mkventurescapital.com, Tel: 91 22 6267 3701, URL:https://mkventurescapital.com/

NOTICE TO SHAREHOLDERS RE-LODGEMENT OF PHYSICAL SHARES TRANSFER REQUESTS

Notice to Shareholders is hereby given that, in terms of SEBI Circular No. SEBI/HO

MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, a special window has beer

opened for re-lodgement of transfer requests of Physical Shares. This applies to transfel

deeds lodged prior to April 01, 2019 that were rejected, returned, or remained unattended

due to document deficiencies. The re-lodgement window will remain open from July

07, 2025 to January 06, 2026, and all such transfers shall be processed only in demain

Eligible shareholders are requested to contact the Company's Registrar and Share

Office Address: C-101, First Floor, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumba

Or contact the Company at info@mkventurescapital.com for further assistance

Fransferred Shares will only be issued in demat mode once all the documents are founc

in order by RTA. The lodger must have a demat account and provide its Client Master

List (CML), along with the transfer documents and share certificate while lodging the

documents for transfer with RTA. Transfer requests submitted after January 06, 2026

International [™] Travel House

INTERNATIONAL TRAVEL HOUSE LIMITED

CIN: L63040DL1981PLC011941

Regd. Office: Travel House, T-2, Community Centre, Sheikh Sarai,

Phase-I. New Delhi - 110 017

Tel: 011-2601 7808

E-mail: Investor_TH@ith.co.in | Website: www.internationaltravelhouse.in

Re-lodgment of Transfer Requests

for Shares of International Travel House Limited held in Physical Form

The Shareholders of the Company are hereby informed that a Special Window is open for a

period of six months, from 7th July, 2025 to 6th January, 2026, to facilitate re-lodgment of

transfer requests for shares held in physical form. This facility is available only for those

transfer deeds which were originally submitted to the Company before 1st April, 2019 but

were rejected or returned due to documentation deficiencies. Shareholders may re-lodge

such transfer deeds after rectification, along with the necessary supporting documents, to

MCS Share Transfer Agent Limited, the Registrar & Share Transfer Agent ('RTA') of the

It may be noted that RTA will be able to accept these share transfer requests only up to 6

January, 2026, in terms of SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97

dated 2nd July, 2025. Further, as mandated by SEBI, all shares transferred under the

Shareholders may contact the RTA at the following details for any further information

179-180. 3rd Floor, DSIDC Shed, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi - 110020

Phone No.: 011-41406149 / Email: helpdeskdelhi@mcsregistrars.com

specified window will be issued only in dematerialized form.

assistance or clarification:

Date: 9th September, 2025

MCS Share Transfer Agent Limited

Unit: International Travel House Limited

Transfer Agent (RTA) MUFG Intime India Private Limited at:

Email: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

Tel: 022 49186270 / +91 8108118484

will not be accepted by the Company/RTA.

Place: Mumbai

Date September 9,2025

Britannia, Marico, Patanjali, ITC, and **Reliance Consumer** have a significant

presence in Nepal

without disclosing his identity, said the Indian FMCG companies are closely watching the developments in Nepal.

They have advised their employees to remain cautious and safe amid the politEarlier on Tuesday, Nepal

Prime Minister K P Sharma Oli stepped down shortly after hundreds of agitators entered his office shouting slogans, demanding his resignation for the death of at least 19 people in police action during protests on Monday, officials said.

The protesters set fire to Parliament, Singha Durbar premises, Supreme Court, political party offices, and

homes of senior leaders.

Indian FMCG companies

tion almost a year back in Bangladesh, when student unrest led to the ouster of the Sheikh Hasina government and companies as Emami, reported an impact on business. Nuvama Institutional

Equities executive director (Research) Abneesh Roy said its "slightly similar situation had happened in Bangladesh but we did not see any major long-term impact on Marico but Emami, etc, did see an impact," he said.

zensar

An WRPG Company

Zensar Technologies Limited

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot No. 4, MIDC, Kharadi,

Off Nagar Road, Pune - 411014

Phone: 020-66057500 E-mail: investor@zensar.com Website: www.zensar.com CIN: L72200PN1963PLC012621

NOTICE TO SHAREHOLDERS

Issued in support of the IEPFA 100-Days Campaign - "Saksham Niveshak"

to Facilitate Dividend Claims and KYC Updates

The Ministry of Corporate Affairs, the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, has vide its circular dated July 16, 2025 launched a 100-days campaign titled "Saksham Niveshak" from July 28, 2025 to November 6, 2025. This initiative aims to encourage shareholders to update KYC and nomination details and to claim unpaid dividends lying with the Company to prevent the transfer of shares and dividends to the IEPF.

As per IEPF Rules, shares on which dividends remain unclaimed for 7 (Seven) consecutive years are liable to be transferred to the IEPF. To avoid such transfer, shareholders are urged to claim their unpaid dividend(s) and update their KYC details at the earliest.

KYC Updation Process:

For shares held in Demat form:

- Update KYC details (PAN, bank account, contact details, nomination, etc.) with your Depository Participant (DP).
- Submit a self-attested copy of the Client Master List (CML) to the Registrar and Transfer Agent (RTA) or upload it on the RTA's website.

For shares held in Physical form:

name as account holder.

- Submit the following documents to the RTA: Investor Service Request Forms – ISR-1, ISR-2, ISR-
- 3 or Form SH-13 (Nomination Form), duly filled. · Original cancelled cheque leaf with Shareholder's
- Other supporting documents, if applicable.

Forms are available at:

- The company's website at https://www.zensar.com/about/investors/investors relation?result=Shareholder-Services-and-FAQs#Shareholder-Information
- RTA's website at https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx

KFin Technologies Limited

Registrar and Transfer Agent (RTA) Contact Details

Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032 Tel: 1800-3094-001

Shareholders may also reach out to investor@zensar.com for assistance regarding the campaign.

Anand Daga

Place: Pune



HERO FINCORP LIMITED

CIN: U74899DL1991PLC046774

Regd. Office: 34, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi – 110057

Corporate Office: 9, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi – 110057

Website: www.herofincorp.com, Email – investors@herofincorp.com, Tel: 011-49487150

NOTICE TO SHAREHOLDERS

Pursuant to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA), Ministry of Corporate affairs (MCA) directive, the Company has initiated a 100 Days campaign "Saksham Niveshak" from July 28, 2025 to November 6, 2025 for the shareholders whose dividend remain unpaid/unclaimed. This notice is being issued by the Company as part of the aforesaid campaign.

Shareholders who have not claimed their dividends for any of the financial years from 2017-18 to 2024-25 or have not updated their Know Your Customer (KYC) details including PAN, Bank Account details, Bank account mandates, Nominee registration and contact information (email, mobile number, postal address) or have any issues/queries related to unpaid/unclaimed dividend and shares may contact the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), MUFG Intime India Private Limited at Email ID rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or at their office at Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block, LSC, Near Savitri Market. Janakpuri, New Delhi – 110058 or the Company at Investors@herofincorp.com for further assistance.

Shareholders may further note that this campaign has been initiated specifically to reach out to the shareholders to update their KYC and nomination details. The shareholders are requested to update their KYC details and claim their unpaid/unclaimed dividend

to prevent their shares being transferred to the IEPF. Shareholders holding shares in dematerialised form are requested to update their KYC details with their respective Depository

Place: New Delhi Date: 09.09.2025

Shivendra Suman Company Secretary & Compliance Officer

Date: September 09, 2025

Company Secretary

For Zensar Technologies Limited

think The supremacy of Charith will be India has been the too happy to be predominant theme reminded of that

in the prelude to bowled." He was recalling the game against them in Pallekele, where his

> A dollop of wit from Surya. eleven tomorrow."

Those were perhaps his verbal fireworks before the real one began.

Motilal Oswal Financial Services Limited Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel S.T. Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India. Telephone No: +91 22 7193 4200 / 4263 Website: www.motilaloswalgroup.com; Email: shareholders@motilaloswal.com

NOTICE TO SHAREHOLDERS

100 days Campaign - "Saksham Niveshak"

NOTICE is hereby given to the Shareholders of Motilal Oswal Financial Services Limited ("the Company") that pursuant to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate Affairs ("MCA") letter dated July 16, 2025 "Saksham Niveshak - 100 days campaign" has been initiated with the objective to create awareness among the Shareholders to update their KYC details including bank mandates, contact information & nomination details and to claim any unpaid/unclaimed dividends before these amounts are transferred to the IEPF.

As a part of this campaign, the Company urges all its Shareholders, who have unpaid / unclaimed dividend to claim the same by updating their KYC details and bank mandates with their respective Depository Participants and write to MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company at its address C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 or at e-mail id rnt.helpdesk@in.mpms.mufg.com, telephone no. +91 81081 16767, website at https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html for any issues / queries related to unpaid / unclaimed dividend. Additionally, the Shareholder can contact the Company at its e-mail id: shareholders@motilaloswal.com.

The Shareholders may further note that this campaign has been started proactively and specifically to reach out to the Shareholders to update their KYC details, bank mandates, nominee and contact information, etc., and claim their unpaid / unclaimed dividend in order to prevent their Shares and dividend amount from being transferred to the IEPF.

For Motilal Oswal Financial Services Limited

Kailash Purohit Date: September 09, 2025 Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

100 DAYS CAMPAIGN - "SAKSHAM NIVESHAK" BY IEPFA

Shareholders may note that as per the provisions of the Companies Act, 2013, the unpaid/unclaimed dividend for the financial year 2017-18 and corresponding shares are due for transfer to IEPF on October 21, 2025.

Participant (DP) and contact the Company's RTA to claim unpaid/unclaimed Dividend. For Hero FinCorp Limited

epaper.financialexpress.com

महापारेषणच्या नागपुरातील पाचगाव उपकेंद्राचे काम वेळेच्या अगोदरच पूर्ण

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

महापारेषण्चे नावीन्यपूर्ण उपक्रम:

डॉ. संजीव कुमार संभाव्य विजेची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य

जयेश कोल्हे आणि श्री. संजय

वाढवे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे

सदर प्रकल्प दि. १६ ऑगस्ट

२०२५ रोजी म्हणजे तब्बल ८

महिन्याआधी पूर्ण करून

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) नागपुर परिमंडळांतर्गत २२० के व्ही. पाचगाव उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो विद्युत वाहिनी (२२ सर्किट कि. मी.) निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिने अगोदरच पूर्ण करून कार्यान्वित आली. त्यामुळे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणचे कौतुक केले

ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तालुक्यात पाचगाव येथील २२०/३३ के. व्ही. उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो वाहिनी निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिन्याआधी

संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर मार्गदर्शनाखाली आणि

डोंबिवलीतील त्या

६५ इमारतींवर

कारवाई होऊ नये

याकरता

मंत्रालयात पार

पडली बैठक

(वार्ताहर):

डोंबिवलीतील रेरा

प्रकरणात अडकलेल्य

६५ इमारतीं संदर्भात

मंगळवार ९ तारखेला

मंत्रालयात बैठक पार

पडली. ही बैठक प्रधान

सचिव/अप्पर मुख्य

सचिव इंजि. असीम

कुमार गुप्ता यांच्या

दालनात पार पडलेल्य

या बैठकीत शासनाने

आज मांडलेल्य

या इमारतींवर

सूचनांचा गांभीर्याने

कोणतीही कारवाई

उपस्थित करण्यात

कल्याण ग्रामीण

विधानसभा मतदा

बाळासाहेब ठाकरे

जिल्हाप्रमुख दीपेश

म्हात्रे, माजी नगरसेवक

नितीन पाटील, महसूल

नगर विकास विभागाचे

इमारत बचाव समितीचे

पदाधिकारी व रहिवासी

उपस्थित होते. या आधी

झालेल्या बैठकीत

होते की ६५

इमारतींमधील

मुख्यमंत्री महोदयांनी

स्पष्ट आश्वासन दिले

कोणत्याही कुटुंबाला

बेघर व्हावे लागणार

नाही. त्याच अनुषंगाने

आता पार पडलेल्या

बैठकीत या प्रकरणात

पुढील मार्गदर्शन व

आल्या बैठकीत ठाम

सूचना मांडण्यात

भूमिका मांडण्यात

इमारतींमध्ये राहणारे

निरपराध रहिवासी हे

गुन्हेगार नाहीत. खरे

कारवाई त्यांच्यावरच

व्हावी.शासनाने आज

मांडलेल्या सूचनांचा

गांभीर्याने विचार करून

भविष्यात या इमारतींवर

कोणतीही कारवाई होऊ

नये, अशी मागणी

उपस्थित करण्यात

झालेल्या सकारात्मक

चर्चेमुळे लवकरच

गोरगरीब जनतेच्या

न्यायासाठी ठोस निर्णय

होईल, असा विश्वास

व्यक्त करण्यात आला.

आली.बैठकीतून

गुन्हेगार म्हणजे

विकासक असून

आली की, या

विभागाचे अधिकारी,

अधिकारी तसेच ६५

पक्षाचे कल्याण

विचार करून भविष्यात

होऊ नये, अशी मागणी

या बैठकीस

संघांचे आमदार राजेश

मोरे , शिवसेना उद्भव

डोंबिवली, दि. ९

विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) अति उच्च दाब प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये सर्वेक्षण आणि अंमलबजावणी वेळेत आणि अचूक केल्यामुळे आता प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, असे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार

परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सतीश अणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या चमूने २२० के.व्ही. पाचगाव उपकेंद्र व वाहिनीचे काम कार्यपूर्ती कालावधीच्या

(भा.प्र.से.) यांनी सांगितले.

तब्बल ८ महिन्याआधी पूर्ण करून नवा रेकॉर्ड

प्रकल्पाचे कार्यादेश दि. २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये मे. प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग कार्पोरेशन, रत्नागिरी या कंपनीला देण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम दि. ११.०४.२०२६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. परंतु अधीक्षक अभियंता श्री जयवंत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली अभियंता (प्रकल्प) श्री

कार्यान्वित उपकेंद्र करण्यासाठी अधीक्षक अभियंता (स्थापत्य) श्री. प्रविणकुमार दामके, श्री. निशित किरोलीकर कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. अनिल सावरकर, श्री. भूषण खांडेकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महापारेषणचे संचालक श्री. निंबाळकर यांच्या हस्ते प्रकल्पाचे कंत्राटदार इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल्स कार्पोरेशनचे प्रकाश देशमुख यांचा सत्कार

याद्वारे सूचना देण्यात येते कु. गीता नारायण गिडवाणी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या 'ई' वॉर्डमधील मुंबई शहरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा मधील भायखळा विभागातील सी.एस. क्रमांक १९६० . असलेल्या धारक मुक्त जमिनीच्या त्या सर्व भाग आणि विभागावरील टॉवर क्र. 2, सी.एस. क्रमांक १९६०, प्लॅनेट गोदरेज येथे आहे. केशव राव, खाड्या मार्ग, महालक्ष्मी (पूर्व), मुंबई – ४०००११ येथे स्थित असलेले आणि वसलेले नोंदणी क्रमांक **एमयूएम/डब्ल्यूई/एचएसजी/(टीसी) /८९४८/२००९ १०** असलेली **अक्वा को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड अशा सोसायटीच्या** अक्वा अश ज्ञात टॉवरच्या १३ व्या मजल्यावरील सुमारे ११३७.८२ चौरस फूट (१०५.७५ चौरस मीटरच्य समतुल्य) चटई क्षेत्र मालकीचा निवासी फ्लॅट क्रमांक १३०२ तसेच, टॉवरच्या पोडियममध्ये

०२ (दोन) कार पार्किंग स्पेस क्रमांक १६८ आणि २४२ तसेच शेअर प्रमाणपत्र क्रमांक २३ दिनांक ३१-०७-२०१६ मध्ये समाविष्ट विभिन्न क्रमांक २२१ ते २३० धारक सदर सोसायटीचे प्रत्येकी ५०/ रुपयांचे दहा (१०) पूर्ण भरणा शेअर्स माझ्या अशिलांना विकण्याचे मान्य केले आहे.

सर्व व्यक्ती ज्यांना वर उल्लेख केलेल्या फ्लॅट आणि शेअर्सच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, गहाण प्रभार, भेटवस्तू, विश्वस्त, वारसा, देखभाल, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, जप्ती चे हितसंबंध किंव इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असल्यास अशी विनंती आहे की त्यांनी ते श्री. दिनेश जैन, कार्यालय क्रमांक ४१०, काकड मार्केट, चौथा मजला, ३०६, काळबादेवी रोड, मुंबई ४००००२ येथे कार्यालय असलेल्या निम्नस्वाक्षरीकाराला लेखी स्वरूपात ७ दिवसांच्या आत पुराव्यासह जबाबदार पावती किंवा नोंदणीकृत ए/डी पोस्टद्वारे कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/व्यक्तींचे दावा किंवा दावे असल्यास ते त्यागीत केले गेले आणि/किंवा परित्यागीत केले असल्याचे मानले जाईल आणि या प्रकरणात कोणताही संदर्भ न देता. विक्री/हस्तांतरण पूर्ण केले जाईल (महेंद्र सी. जैन



e-TENDER NOTICE

MSETCL invites online bids (e-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco e-Tendering Website https://srmetender.mahatransco.in/ for the following Tender specification.

RFX	Description	Estimated cost	
Tend-14 / 25-26 7000037550	Replacement of old 33/22kV CTs of various ratio under EHV (O&M) Circle, Panvel for F.Y. 2025-2026 Tender Fee Rs. 5000/-+GST	Rs. 191.89 Lakhs	
EMD 1% of estimated cost. Submission of bids from 09 09 2025 to 25 09 2025 up to 11:00 brs			

Opening date:- 25.09.2025 @ 11:30 Hrs. For further details visit our website https://srmetender.mahatransco.in/ Contact Person: The Executive Engineer(Adm)

Tel No. 022-27459625, Mob. No. 8412050202

E-mail ID: se7200@mahatransco.in

SUPERINTENDING ENGINEER **EHV (O&M) CIRCLE, PANVEL**

FEDBANK

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD.

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ११०१, ११ वा मजला, सिग्नस, प्लॉट क्रमांक ७१ ए, पवई, पासपोली, मुंबई ४०० ०८७ सार्वजनिक सूचना : स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिला

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी र्ड-लिलाव विक्री सचना. सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या तरतुदीसह वाचली जाते. १५ दिवसांची सचना याद्वारे सर्वसामान्यांना आणि विशेषतः कर्जदारांना/सह-कर्जदारांना/जामीनदारांना देण्यात येत आहे की. सरक्षित कर्जदार, फेडबँक फायनान्शियल

सर्विहंसेस लिमिटेड यांना गहाण ठेवलेली/चार्ज केलेली खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, ज्याचा ताबा फेडबँक फायनान्शियल सर्विहंसेस लिमिटेड, सरक्षित कर्जदाराच्या अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे. ती ०१/१०/२०२५ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेपर्यंत जसे आहे तिथे आहे. जसे आहे जो आहे आणि जिथे आहे तिथे आहे या क्रमाने विकली जाईल, रु. ८८,९०,५४४/**– (रुपये अट्टयाऐंशी लाख नव्वद हजार पाचशे च**ट्ये<mark>चाळीस फक्त) कर्</mark>ज **खाते क्रमांक एफईडीएमयूएमएलएपी०५०३३७७ मध्ये ०१/०७/२०२५ रोजी व्याज आणि त्यावरील खर्चासह ०२/०७/२०२५ पासू**न फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिभिटेड, सुरक्षित कर्जदार, (१) मल्होत्रा एन्टरप्राइज (कर्जदार) कडून त्याच्या मालकादारे, (२) मनप्रित सिंग बी. मल्होत्रा (सह–कर्जदार); (३) भूपिंदर सिंग मल्होत्र (सह-कर्जदार); (४) गुरमीत कौर मल्होत्रा (सह-कर्जदार); (५) गगनदीप सिंग मल्होत्रा (सह-कर्जदार).

सीलबंद ऑफर/निविदासह ईएमडीसह बोली सादर करण्याची शेवटची तारीख, वेळ आणि ठिकाण २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत फेडबॅक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, युनिट क्रमांक ११०१, ११ वा मजला, सिग्नस, प्लॉट क्रमांक ७१ ए, पवई, पासपोली, मुंबई – ४०००८७ बोली वाढीव रक्कम रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार फक्त)

यशस्वी बोलीदारासाठी स्वीकृत सर्वोच्च बोलीच्या २५% रक्कम भरण्याची शेवटची तारीख (ईएमडीसह) बोली निश्चितीच्या तारखेपासून पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पैसे भरावेत.सर्वाधिक बोलीच्या ७५% शिल्लक रक्कम भरण्याची शेवटची तारीख

बोली पुष्टीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत

मालमत्तांची तपासणी २५ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५ वाजेपूर्वी लिलाव तारीख ०९/१०/२०२५ सकाळी १० ते १०.३० वाजेपर्यंत राखीव किमत (रुपये फक्त) ५५,००,०००/– (रुपये पंचावन्न लाख फक्त) फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड च्या नावे डीडी/पीओ/आरटीजीएस द्वारे अर्ने

स्ट मनी डिपॉझिट (रुपये फक्त) रु. ५,५०,०००/— (रुपये पाच लाख पन्नास हजार फक्त) मजल्यावर फ्लॉट क्रमांक ६०२, सुमारे ८२१ चौरस फुट बिल्ट-अप क्षेत्रफळ (बाल्कनी, कपाट इत्यादींसह) असलेले सर्व परिसर ठाणे पश्चिमेकडील महसूल गाव वडवली येथे, ठाणे महानगरपालिकेच्या हदीत आणि ठाणे आणि ठाणे उपजिल्ह्याच्या नोंदणी जिल्ह्यात, भूखंडधारक सर्वे क्षण क्रमांक ४४/२ च्या भुखंडांवर उभे आहेत.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया फेडबँक फायनालिगयल सर्ल्हिसेस लिमिटेड (फेडफिना) च्या सिक्युअर्ड क्रेडिटरच्या वेबसाइट www.fedfina. com आणि लिंक https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/ लिलाचात दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. कोणत्याही चौकशी, माहिती, समर्थन, प्रक्रिया आणि प्रशिक्षणासाठी कृपया फेडबँक फायनालिगयल सर्व्हिसेस लिमिटेडचे अधिकृत अधिकारी श्री. स्वप्निल मोरे –

९३२१७८९४०७, ईमेल आयडी-swapnil.more@fedfina.com यांच्याशी संपर्क साधा. सही / - अधिकत अधिकारी फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

RBLBANK

आरबीएल बॅक लि.

नॉदणीकृत कार्यालय : पहिली लेन, शाहपुरी, कोल्हापुर – ४९६ ००१ राष्ट्रीय कार्यालय : ९वा मजला, टेक्नीप्लेक्स–१, वीर सावरकर उड्डाणपुलाजवळ, गोरेगाव (पश्चिम) मुंबई – ४०० ०६२.

प्रतीकात्मक ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी) नियम ८(१) तर, आरबीएल बँक लिमिटेडचे अधिकृत अधिकारी म्हणून, अधोस्वाक्षरी करणारा व्यक्ती, सिक्युरिटीजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स

अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३ (१२) सह नियम ८ आणि ९ वाचून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, कर्ज खात्यात एक मागणी सूचना जारी केली आणि कर्जदाराला नोटीसमध्ये नमृद केलेली रक्कम वरील कर्ज खाते क्रमांकांमधील एकुण थकबाकी रक्कम, वरील सुचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करण्याचे आवाहन केले (तपशील खाली नमुद केलेल्या तक्त्यात नमुद केले आहे). कर्जदाराने रक्कम परत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदाराला आणि सर्वसामान्यांना सुचना देण्यात येते की अधोस्वाक्षरी करणारा व्यक्तीने खाली नमूद केलेल्या तारखेला सदर कायद्याच्या कलम १३(४) सह नियम ९ वाचून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून येथे वर्णन केलेल्या **मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही व्यवहारावर वर नमूद केलेल्या रकमेचा आणि त्यावरील व्याजाचा आकार आरबीएल बँक लिमिटेडकडून आकारला जाईल. कर्ज खाते क्रमांक, कर्जदारांचे नाव, १३(२) सूचना तपशील

ı	आणि प्रतीकात्मक ताबा तारीख	l
I	१) श्री. पलानी कन्नूट उदययार (अर्जदार आणि गहाणवटदार)	T
ı	२) श्रीमती जीवा पलानी उदययार (सह-अर्जदार आणि गहाणवटदार)	l
ı	३) श्री. माणिकदन पलानी उदययार (सह-अर्जदार आणि गहाणवटदार)	l
ı	पत्रव्यवहारासाठी पत्ते	l
ı	१) फ्लॅट क्रमांक १९०३, १९ वा मजला, तपस्या सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, महादा	l
ı	लेआउट, पूर्व लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३.	ľ
ı	२) खोली क्रमांक ४२, अण्णा नगर, वीरा देसाई रोड, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई	l
ı	४०० ०५३.	l
ı	कर्ज खाते क्रमांक : ८०९००७६१५३४३	l
ı	कर्ज रक्कम रु. १,२३,८०,२२३/-	l
ı	एनपीए तारीख: ०३/०६/२०२५	l
ı	१३(२) सूचना दिनांक : १७/०६/२०२५	l
ı	१३(२) नोटीस रक्कम : रु. १,२४,४९,७९५.१४/-	I

प्रतीकात्मक ताबा तारीख :- ०४-०९-२०२५ **१) मेसर्स जेपी एन्टरप्रायझेस** (अर्जदार) त्याचे मालक श्री पलानी कन्नूट उदययार यांच्यामार्फत. २) श्री पलानी कन्नूट उदययार (सह-अर्जदार आणि गहाणवटदार) श्रीमती जिवा पलानी उदययार (सह-अर्जदार आणि गहाणवटदार)

४) श्री माणिकदन पलानी उदययार (सह-अर्जदार आणि गहाणवटदार) पत्रव्यवहारासाठी पत्ता

१. फ्लॅट क्रमांक १९०३, १९वा मजला, तपस्या सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, महादा

लेआउट, पूर्व लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३. २. खोली क्रमांक ४२, अण्णा नगर, वीरा देसाई रोड, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई 800 043.

३. फ्लॅट क्रमांक ३०२, तिसरा मजला, महानगरपालिका क्रमांक ३-६-२७/४/२, बशेर बाग, तेलंगणा, हैदराबाद ५०० ०२९. कर्ज खाते क्रमांक : ८०९००७६१९०२०

कर्जाची रक्कम रु.५६,४९,०७७/-तारीख: 03/08/2024 १३(२) सचना दिनांक : १७/०६/२०२५ १३(२) नोटीस रक्कम : रु. ५७,१३,१६५/-प्रतीकात्मक ताबा तारीख: - ०४-०९-२०२५

ठिकाण : मंबर्ड

तारीख: ०४/०९/२०२५

गहाण मालमत्ता तपशील

गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे तपशील गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे वर्णन श्री. पलानी कन्नूट उदययार, श्रीमती जीवा पलानी उदययार आणि श्री. माणिकदन पलानी उदयायर यांच्या संयुक्त मालकीचे

रेसिडेन्शियल प्रॉपर्टी **फ्लॅट क्रमांक १९०३,** १९ वा मजला, (सुमारे ६६.४७ चौरस मीटर रेरा कार्पेट ७३.१२ चौरस . मीटरच्या समतुल्य), नेमिनाथ अव्हेन्यू, वर्सोवा अंधेरी नपस्या सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड (सीएचएसएल), प्लॉट क्रमांक २९, सीटीएस क्रमांक १३७४/बी//३७८, एसव्हीपी नगर, ऑफ लिंक रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ येथे स्थित, या सर्व वस्तू . आणि वस्तू.

गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे वर्णन श्री. पलानी कन्नूट उदययार, श्रीमती जीवा पलानी उदययार आणि श्री. माणिकदन पलानी उदयायर यांच्या संयुक्त मालकीचे आहे.

रेसिडेन्शियल प्रॉपर्टी **फ्लॅट क्रमांक १९०३,** १९ वा मजला (सुमारे ६६.४७ चौरस मीटर रेरा कार्पेट ७३.१२ चौरस . मीटरच्या समत्त्त्य), नेमिनाथ अव्हेन्यू, वर्सोवा अंधेरी तपस्या सहकारी गहनिर्माण संस्था लिमिटेड (सीएचएसएल) प्लॉट क्रमांक २९, सीटीएस क्रमांक १३७४/बी//३७८, एसव्हीपी नगर, ऑफ लिंक रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ येथे स्थित, या सर्व वस्तू

आणि वस्तू.

सफैसी कायद्याच्या कलम १३(८) मधील तरतदींकडे तमचे लक्ष वेधले जात आहे की. आमच्या बँकेने केलेल्या सर्व खर्च. शल्क आणि खर्चासह वर उल्लेख केलेल्या थकबाकी देयके देऊन सुरक्षित मालमत्ता म्हणजेच येथे आधी नमूद केलेल्या मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी. आरबीएल बँक लिमिटेड

ठिकाणः मुंबई अधिकत अधिकार्र तारीखः ०९ सप्टेंबर २०२५

प्रकल्प वेळेत पूर्ण करणार : श्री. अविनाश निंबाळकर

सध्या विजक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. त्या दृष्टीने पॉवरग्रीडनंतर महापारेषण कंपनी २०० कोटींच्या वरील सर्व टी.बी.सी.बी. प्रकल्पामध्ये भाग घेऊन ते सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याचे महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर यांनी सांगितले.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की माझा अशिल याखालील परिशिष्टात नमूद मिळकत मृत श्रीमती ज्योत्स्ना वसंत हाकानी आणि मृत श्री वसंत प्रतापराय हाकानी यांच्या कायदेशीर वारसांकडून म्हणजेच श्री. निमिश वसंत हाकानी (मुलगा) राहणार ६०४, रॉयल ट्विन्स पार्ट-२, दमण रोड, चाल वापी, पारडी, गुजरात ३९६१९१ येथे, श्रीमती निशा दीपक मेहता (मुलगी) राहणार १४२०, ब्रिकेल बे डीआर, अपॉर्टमेंट ११०८, मियामी फ्लोरिडा, ३३१३१ यूएसए येथे, मृत श्री. हेतल वसंत हाकानी (मुलगा) यांचे कायदेशीर वारस म्हणजेच श्रीमती दीपा हेतल हाँकानी (पत्नी), जश हेतल हाकानी (मुलगा) आणि विशेष हेतल हाकानी (मुलगा) हे सर्व राहणार ६०५, हिमाचल बिल्डिंग, न्यू इंडिया कॉलनी समोर जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८ येथे यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

जर कोणाला वरील उद्देशित विक्री व्यवहाराबाबत कोणताही आक्षेप, दावा, हितसंबंध, वाद असेल, तर तो/र्त ते या प्रकाशनाच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत त्यांचे/तिचे/त्यांच्या आक्षेप/दावे/विवादांचे तपशील सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे घेऊन निम्नस्वाक्षरीकर्त्याशी संपर्क साधू शकतात, असे न केल्यास, माझ अशिल वरील मालकासोबत विक्री व्यवहार पूर्ण करेल जर अनुसूचित मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही तृतीय पक्षाचे दावे/आक्षेप/वाद नाहीत आणि त्यानंतर कोणतेही दावे/ऑक्षेप/वाद विचारात घेतले जाणार नाहीत.

<u>मालमत्तेचे परिशिष्ट</u>

मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ओशिवरा गावात स्थित असलेल्या सर्वे क्रमांक ४ भाग) धारक प्लॉट क्रमांक ४१,४२,४३,७३ आणि ७४ वरील रोशनलाल अग्रवाल कॉम्प्लेक्समधील संतोष टॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील मोजमापीत १५५ चौरस फूट बिल्ड-अप क्षेत्रफळ फ्लॅट क्रमांक १३२, आणि ६९४ चौरस फूट टेरेस स्पेस असलेले निवासी परिसर सह "पंजाब नॅशनल बँक" कड़न भाडेपट्ट्यावर घेतलेल्या संतोष टॉवर को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या विभिन्न क्रमांक २८६ ते २९० धारक भारु ५ (पाच) शेअर्स.

वकील क्रिश अमिश शाह एमएएच/१३२३८/२०२५ सी/३५, ३६ अनु अपार्टमेंट, मिलन सबवे रोड ठिकाणः मुंबई तारीखः १०/०९/२०२५ सांताक्रूझ पश्चिम, मुंबई ४०० ०५४

ईमेलः krish.shah92001@outlook.com मोबाईलः 9167846487

AVIVA INDUSTRIES LIMITED CIN - L51100MH1984PLC034190

Read. Office: 4th Floor, Jaya Talkies, S. V. Road, Opp. Indraprastha, Borivali (W) Mumbai, Maharashtra - 400092. • **Ph.:** +91-79-26856515/16

Email Id: aviva.amd@gmail.com Website: www.avivaindustries.com NOTICE OF THE 41st ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING

NOTICE is hereby given, the Annual General Meeting (AGM) of the Members of AVIVA INDUSTRIES LIMITED to be held on Tuesday, September 30, 2025 at 12:00 noon at through Video Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM) to transact the business mentioned in the Notice of AGM dated 08th September, 2025 in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act" and rules framed thereunder read with General Circulars issued by MCA/SEBI time In accordance with the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022

issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") the Notice of AGM has been sent through electronic mode only to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. Member may note that Notice will be uploaded on the website of the Company at https://avivaindustries.com/investor.html website of BSE Limited at www.bseindia.com and website of National Securities Depository Limited (NSDL) i.e. www.evoting.nsdl.com

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Tuesday, September 23 2025 ("Cut-off date"), shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting on the date of Annual General Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder (as amended) and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 (as amended) and above-mentioned MCA Circulars, the Company is providing facility of remote e-voting and e-voting on the date of the AGM to its Members in respect of the businesses to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with NSDL for facilitating voting through electronic means.

The remote e-voting will commence on 9:00 A.M. on Saturday, September 27, 2025 and will end on 5:00 P.M. on Monday, September 29, 2025. During this period, the members of the Company holding shares as on Cut-off date may cast their vote electronically (Remote E-Voting). Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility of e-voting shall be made available at the AGM; and c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

FOR, AVIVA INDUSTRIES LIMITED Sd/-Bharvin Patel Managing Director DIN: 01962391



सीआयएनः एल३५११०एमएच२००४पीएल सी१४७१३९ नोंदणीकृत कार्यालयः ८०१/८०२, ८ वा मजला, विंध्य कमर्शियल कॉम्प्लेक्स प्लॉट क्रमांक १, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४००६१४ ईमेल आयडी: praveenk@marinetrans.in | वेबसाइट: https://marinetrans.in/

वार्षिक सर्वसाधारण बैठकीची सूचना आणि दूरस्थ ई–मतदान माहिती

पाद्वारे सूचना देण्यात येते की कंपनीच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिडिओदारे एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष व्यवसायांद्वारे आयोजित केली जाईल.

वरील परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिव पद्धतीने अशा सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांची नावे व्यवसाय वेळेच्या शेवटी सदस्यांच्या नोंदणी लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये आली आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ("आर अँड टी एजंट") किंवा कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट https:// marinetrans.in/, एनएसई लिमिटेडची वेबसाइट https://www.nseindia.com/ आणि ई-व्होटिंग सुविधा त्या राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाइट ("एनएसडीएल") <u>www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध आहे.

ई-मेल पत्ता अपडेट करण्याची पद्धत धक्कादायक आहे:

डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटर्र सहभागींकडे नोंदणीकृत/अपडेट करावेत ज्यांच्याकडे ते त्यांचे डीमॅट खाते चालवतात. ए) कंपनीने सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद केलेल्या बाबींवर "रिमोट ई-व्होटिंग"

- सुविधेद्वारे, वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सविधा प्रदान केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्य सूचना आणि सहभाग आणि मतदानाची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली आहे. बी) शेअर्स डीमॅट पद्धतीने, प्रत्यक्ष पद्धतीने धारण करणाऱ्या सदस्यांच्या मतदानाची पद्धत आणि ज्या
- सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा वापरली जाईल.
- सी) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणींमध्ये किंवा डिपॉझिटरीजने राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवलेले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची आणि इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा मिळ् शकेल.
- डी) रिमोट ई-व्होटिंग शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (आयएसटी) सुरू होईर आणि सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (आयएसटी) संपेल
- ई) कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनणारी आणि अंतिम तारखेला म्हणजेच मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ज्यांच्याकडे आहेत अशी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर धारक आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असेल तर मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्डचा वापर करणे एफ) सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेनंतर (आयएसटी) ई-व्होटिंगला परवानर्ग
- दिली जाणार नाही: जी) शिवाय, एजीएममध्ये उपस्थित असलेल्या आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे अद्याप मतदान न केलेल्या
- सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध करू
- एच) ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात, परंतु त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली
- आय) जर कोणत्याही सदस्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची छापील प्रत हवी असेल, तर कंपनी सदस्याकडन विनंती मिळाल्यावर ती मोफत पाठवेल. जे) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला नोंदवले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबावत काही प्रश्न असल्यास, कृपया www.evoting.nsdl.co.in च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुरितका पहा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबाबत कोणत्याही तक्रारींसाठी, सदस्य श्री अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, चौथा मजला कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३ यांच्याशी amitv@nsdl.co.in, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९९४३६० वर संपर्क साधू शकतात.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचाव्या आणि विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना, वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यांची पद्धत.

मरिनेट्रान्स इंडिया लिमिटेड साठी तिरजकुमार बी. कोटियन

व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०००२२२९४)

एमकेव्हेंचर्स कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: L17100MH1991PLC059848

नोंदणीकृत कार्यालय : एक्सप्रेस टॉवर्स, ११ वा मजला, निरमन पॉइंट, मुंबई-४०००२१ ईमेल : info@mkventurescapital.com दूरध्वनी : ९१ २२ ६२६७ ३७०१, युआरएल : https://mkventurescapital.com

शेअरहोल्डर्सना सूचना भौतिक शेअर्स हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करणे

शेअरधारकांना सचना देण्यात येत आहे की. सेबीच्या परिपत्रक क्रमांक सेबी. एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी–पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक ०२ जुलै २०२५ मुसार, भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष विंडो उघडण्यात आर्ल गेले, परत केले गेले किंवा दूर्लिक्षित राहिले. पुनर्लांजमेंट विंडो ०७ जुलै २०२५ ते ०६ जानेवारी २०२६ पर्यंत उघडी राहील आणि अशा सर्वे हस्तांतरणांची प्रक्रिया फक्त डीमॅट मोडमध्ये केली जाईल. पात्र भागधारकांना कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (आरटीए) एमयएफजी इनटाइम इंडिया

गयव्हेट लिमिटेडशी येथे संपर्क साधण्याची विनंती आहे : • ईमेल : rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

- कार्यालयाचा पत्तो : सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) द्रध्वनी: ०२२ ४९१८६२७०/+९१८१०८११८४८४

ठिकाण : मंबर्ड

किंवा अधिक मदतीसाठी info@mkventurescapital.com वर कंपनीशी संपर्क साधा आरटीएने सर्व कागदपत्रे व्यवस्थित आढळल्यानंतरच हस्तांतरित शेअर्स डीमॅट मोडमध्ये जारी केले जातील आरटीएकडे हस्तांतरणासाठी कागदपत्रे दाखल करताना लॉजरकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे आणि त्याने त्याचे क्लायंट मास्टर लिस्ट (सीएमएल) तसेच हस्तांतरण कागदपत्रे आणि शेअर प्रमाणपत्र प्रदान करणे

आवश्यक आहे. ०६ जानेवारी २०२६ नंतर सादर केलेल्या हस्तांतरण विनंत्या कंपनी/आरटीए स्वीकारणा

एमकेव्हेंचर कॅपिटल लिमिटेडसार्ठ

श्री. संकेत रार्ठ

कंपनी सचिव आणि अनपालन अधिकार सदस्यता क्रमांक ६९११

साधव शिपींग लिमिटेड

सीआयएन : L35100MH1996PLC101909

नोंदणीकृत कार्यालय: ५२१, ५ वा मजला, लोहा भवन, पीडी मेलो रोड, मस्जिद पूर्व, मुंबई - ४००००९. कॉर्पोरेट कार्यालय: ६१८, सहावा मजला, इमारत क्रमांक ९, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५३

वेबसाइट : www.sadhavshipping.com ईमेल आयडी : cs@sadhav.com २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दरस्थ ई-मतदान

ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजरची माहिती गद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदा** आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार केले जातील १ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, कंपनीचे स्पष्टीकरणात्मव विधान आणि वार्षिक अहवाल, ज्यामध्ये संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रे, लेखापरीक्षकांच अहवाल इत्यादींचा समावेश आहे, सदस्यांना कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत ईमेल

वर उल्लेख केलेले कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइट www.sadhavshipping.com वर, एनएसई लिमिटेडच्य शेबसाइट www.nseindia.com वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइट https://www.evoting.nsdl कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींनसार, जे त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांसह वाचले जातात आणि

नेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ नुसार, कंपनी आपल्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवांद्वारे सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गतदानाचा अधिकार वापरण्याची सविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. २४ **सप्टेंबर** २०२५ या कट ऑफ डेटला भौतिक स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्य व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात

- होईल आणि २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) संपेल.
- वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि २४ **सप्टेंबर २०२५** रोजी कट-ऑफ तारखेला शेअस धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती **माशिटला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड** (कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट) कडून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. :. वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ईं–व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित
- राहण्यास आणि सहभागी होण्यास पात्र असतील परंतु त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिका राहणार नाही. . इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी कु. रिंपा बॅग, असिस्टंट मॅनेजर, (एनएसडीएल) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड ए विंग, कमला मिल्स कंपाउंड लोअर परळ
- मुंबई ४०००१३ यांच्याकडे पाठवता येतील किंवा evoting@nsdl.com वर ईमेल पाठवता येईल किंवा ०२२**–**४८८६ ७००० वर कॉल करता येईल. ई-व्होटिंग प्रक्रिया आणि मतदानाद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने मतदानाची छाननी करण्यासा
- एम. के. सारस्वत अँड असोसिएट्स एलएलपी यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. . कंपनीने २४ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सदस्यांची नोंदण आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद करणे आवश्यक आहे
- . वार्षिक सर्वसाधारण सभेशी संबंधित सर्व माहितीसाठी, भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता आरटीए किंव डिपॉझिटरीकडे नोंदवावा.

माधव शिपिंग लिमिटेडच संचालक मंडळाच्या आदेशानसा

कु. माधुरी श्रीगोपाल राठी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

गारीख : ९ सप्टेंबर २०२५

m **VIPUL**ORGANICS

५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-व्होटिंग आणि बुक क्लोजर इंटिमेशन

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (नियम) च्या नियम २० च्या तरतुदींनुसार, सूचना देण्यात येत आहे की : १. कंपनीची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपार्र**

- ०३.३० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ५ सप्टेंबर २०२५ च्या ५३ व्या वार्षिव सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नसेल. हे काम कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचलेल्या कायद्याच्या आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या लागू तरतृदींनुसार केले जाईल
- २. कायद्यानसार, त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि लाग असलेल्या परिपत्रकांचे पालन करून, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेच्या प्रती आणि वार्षिक अहवाल कंपनीकडे नोंटणीकत असलेल्या सर्व सटस्यांना दिपाँदिररी सहभागी आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे. ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेसह हा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www. vipulorganics.com, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाइट www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.
- ३. कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजेच मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी भौतिक स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सामान्य आणि विशेष व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहन (रिमोट ई-व्होटिंग).
- ४. सर्व सदस्यांना कळविण्यात येते की : १. एजीएम ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद्र केलेले सामान्य आणि विशेष व्यवहार इलेक्टॉनिक पद्धतीने म्हणजेच रिमोट ई-व्होटिंगदारे मतदानादारे करता येतील:
- २. रिमोट ई-व्होटिंग शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल;
- ३. रिमोट ई-व्होटिंग सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल; ४. रिमोट ई-व्होटिंगदारे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची
- अंतिम तारीख मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ आहे; ५. कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर सदस्य बनणारी आणि अंतिम तारखेला म्हणजेच मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-व्होटिंगसाठी

सीडीएसएलमध्ये नोंदणीकृत असेल तर मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि

- ६. सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की : ए) मतदानासाठी वरील तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल आणि वरील तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही; आणि एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; बी) ई-व्होटिंगची सुविधा एजीएम दरम्यान देखील उपलब्ध असेल: सी) रिमोट ई-व्होटिंग सविधेद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये देखील उपस्थित राहू शकतात परंतु ते एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत; आणि डी) ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार. २३ सप्टेंबर. २०२५ रोजी सदस्यांच्या नोंदणी आणि लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवले गेले आहे त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच ई-व्होटिंग सिस्टमद्वारे एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल
- ७. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, प्रत्यक्ष पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिली आहे;
- काही शंका असल्यास, सदस्य https://www.evotingindia.com च्या मदत विभागात सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि सदस्यांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० २२५ ५३३ वर हेल्पडेस्कवर कॉल करू शकतात किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एनएम जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई -४०००१३ यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधु शकतात, जे इलेक्टॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण देखील करतील.
- भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या कायद्याच्या कलम ९१ आणि नियमन ४२ च्या तरतुर्दीनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ ते मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने आणि लाभांश देयकासाठी बंद राहतील; जर वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाली तर असेल.

विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेडसाठी

मानसी किरणकुमार शहा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी तारीख: १० सप्टेंबर २०२५

विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ. वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम),

मुंबई - ४०००५३ कॉर्पोरेशन कार्यालय : बी ६०३-ए, कॅलेडोनिया, सहार रोड, ऑफ. डब्ल्यू.ई. हायवे, अंधेरी (पूर्व),

ईमेल आयडी : info@vipulorganics.com वेबसाइट: www.vipulorganics.com

मुंबई - ४०००६९ (सीआयएन: एल२४११०एमएच१९७२पीएलसी०१५८५७) दरध्वनी क्रमांक ०२२-६६१३९९९९, फॅक्स क्रमांक ०२२-६६१३९९७७/७५